

अतिवृष्टी /नैसर्गिक आपत्तीमुळे पिढीत झालेल्या आदिवासी  
कुटुंबांना न्युक्लिअस बजेट मध्यन आर्थिक मदत करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक न्युबयो २००६/प्र.क्र ६३ /का.५  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक - २६ जुलै, २००६

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. न्युबयो २०००/प्र क्र १४४ अ / का. ५, दिनांक ३१ मे, २००१  
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. न्युबयो २००५/प्र क्र ८८ /का. ५, दिनांक १८ ऑगस्ट, २००५

प्रस्तावना :- दिनांक २६ जुलै, २००६ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ब-याच जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन यित्त तसेच जीवित हानी झाली होती. अशा आपदग्रस्त आदिवासी कुटुंबांना शासन निर्णय क्र. न्युबयो २०००/प्र क्र १४४ अ / का. ५ दिनांक ३१ मे, २००१ मधील परि. क्र. ४ ड च्या अधिन राहुन विशेष बाब स्थणून न्युक्लिअस बजेट या योजनेमधून जीवनावश्यक वस्तुंची खरेदी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून आदिवासी कुटुंबाना पुरविष्यासाठी प्रति आपदग्रस्त कुटुंबास रु. ४५००/- चे पैकेज अनु. क्र २ वरील दिनांक १८ ऑगस्ट, २००५ च्या शासन निर्णयात्वये मंजूर करण्यात आले होते. अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात आदिवासी आपदग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :- यापुढे अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिढीत झालेल्या आदिवासी आपदग्रस्त कुटुंबाना शासन निर्णय क्र. न्युबयो २०००/प्र क्र १४४ अ / का. ५ दिनांक ३१ मे, २००१ मधील परि. क्र. ४ ड च्या अधिन राहुन न्युक्लिअस बजेट या योजनेमधून यातून जीवनावश्यक वस्तुंची खरेदी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून आदिवासी कुटुंबाना पुरविष्यासाठी प्रति आपदग्रस्त कुटुंबास रु. ४५००/- चे पैकेज अनु. क्र २ वरील दिनांक १८ ऑगस्ट, २००५ च्या शासन निर्णयात्वये मंजूर करण्यात आले होते. अतिवृष्टी प्रति आपदग्रस्त कुटुंबास रु. ४५००/- च्या भरपाई किंवा झालेल्या नुकसानीहृतकी भरपाई यापैकी जे कमी असेल ते मंजूर करण्यास शासन मंजूरी देत आहे.

अ.क्र	वस्तूचे नाव	एकूण अंदाजित किमत
१	तांदूळ (१०० किलो )/ गहू ५० किलो + तांदूळ ५० किलो	१२००/-
२	तूरडाळ ( २५ किलो)	१०००/-
३	भिरची, मसाला व इतर वस्तु	१५०/-
४	गोडेतेल ( ५ किलो)	२५०/-
५	पातेले २ नग ( ५ माणसांचे जेवण होण्याच्या क्षमतेचे )	१५०/-
६	१० लि. क्षमतेची स्टील टाकी ( पाणी साठविष्यासाठी )	४००/-
७	पॉलीथिन शीट ( ६' x ४' ) छपरासाठी	३००/-
८	सोलापूर चादरी(२ नग)	१५०/-
९	बादली(१ नग)	५०/-
१०	चट्टळ	१५०/-
११	पत्राची पेटी (सामान रेवण्यासाठी) /धान्य कोटी	२००/-
१२	रोख रक्कम	५००/-
	एकूण	४५००/-

२. आपदग्रस्त आदिवासी कुटुंबासाठी वरीलप्रमाणे खरेदी करण्याची कार्यवाही आपत्तीग्रस्त क्षेत्रातील मंजूरीदित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी करावी.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व अपर आयुक्त, आदिवासी विकास, टाणे, नाशिक, नागपूर, अमरावती यांनी त्याच्या कार्यक्रमातील जिल्हाधिका-यामार्फत आपदग्रस्त आदिवासी कुटुंबांची यादी प्राप्त करून घेऊन त्यांना यादीप्रमाणे

रॅकेजनुसार आयश्यक तरतुद संबोधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना सुपूर्द करून त्यांच्यामार्फत आपदग्रस्त आदिवासी कुटुंबांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही कराई य केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर कराया.

५. सदर योजनेवरील खर्च न्युविलआस बजेट योजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून भागविण्यात येऊन तो मागणी क्र. टी ५ , २२२५- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती य इतर मागासवर्गीयांचे कर्त्याण ०३ जनजाती उपयोजना क्षेत्राकरिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प - २० इतर खर्च (०१)(०१) राज्य योजनातर्गत योजना ( २२२५ १७०४) या लेखाशिर्षाख्याली खर्ची टाकण्यात याया.

५. सदर मदत महसुल व वन विभागामार्फत देय असलेल्या मदतीव्यतिरिक्त असेल.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०७२६३९३००७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नावाने,

  
( कृ. मा. पवार )  
सह सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/पूणे/औरंगाबाद/अमरावती/नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र राज्य १ मुंबई/महाराष्ट्र राज्य २ नागपूर

घ्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक. सहनिर्बंधक सहकारी संस्था ( आदिवासी उपयोजना ) नाशिक

सर्व जिल्हाधिकारी

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व कक्ष अधिकारी /अचर सचिव/ उपसचिव/सह सचिव, आदिवासी विकास विभाग

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक. मंत्रालय, मुंबई-३२.

निघड नस्ती, का.५